

# RISHI TECHTEX LIMITED



Registered Office : 612, Veena Killedar Industrial Estate, 10-14, Pais Street, Byculla (W), Mumbai - 400 011.  
Tel. No. : 022-23075677, 23074897 Fax : 91 (22) 23080022 E-mail : info@rishitechtex.com  
Website : www.rishitechtex.com CIN - L28129MH1984PLC032008

28<sup>th</sup> May, 2022

To,  
BSE Limited  
P. J. Towers, Dalal Street,  
Fort, Mumbai - 400 001.

Script Code-523021  
ISIN: INE989D01010

Sir,

**Sub: Intimation of newspaper cutting published pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015**

Sir/Madam,

We are attaching herewith copies of newspaper cutting published pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as detailed hereunder:

Paper cuttings of "Business Standard" (English Newspaper) and Navakal (Marathi Newspaper) both published on 28<sup>th</sup> May, 2022, regarding publication of Audited Financial Results for the quarter and financial year ended 31<sup>st</sup> March, 2022.

Kindly take the same on your record.

Thanking You

Yours faithfully

**For Rishi Techtex Limited**

  


Gauri Gangal  
Company Secretary

Encl: As above.





**M. P. MADHYA KSHETRA VIDYUT VITARAN CO. LTD.**  
(Govt. of M.P. Undertaking)  
Nishtha Parisar, Bijalee Nagar, Govindpura, Bhopal-23  
Phone : 0755-2602033-36, Fax : 2589821, 2586636  
No. : MD/MK/04/Abgd.NIT/450 Bhopal, Date : 27.05.2022

### TENDER NOTICE

MPMKVVCL, Bhopal, invites following bids from manufacturers/repairers through e-tendering.

| Tender Specification Number | Particulars   | Approx. Value (Rs. Lakh) | Tender Fee (in Rs.) | Date of Pre-Bid Conference | Date of opening of tender |
|-----------------------------|---|--------------------------|---------------------|----------------------------|---------------------------|
| MD/MK/04/781                | Repairing & Testing of BGP 11612.08 23600/- failed 11/0.4 KV Distribution Transformer (25 KVA to 200 KVA) |                          |                     | 06.06.22 3:30 PM           | 21.06.22 12:00 noon       |

Other details are available on Company website <https://portal.mpcp.in> & <https://mptenders.gov.in>

**CHIEF GENERAL MANAGER (PROC.)**

M.P. Madhyam/105097/2022

### RAVI KUMAR DISTILLERIES LIMITED

CIN:L51909PY1993PLC008493  
Regd. Office: C-9, C-10 Industrial Estate, 2nd Main Road, Thattanchavady, Pudukcherry - 605 009. Ph : 0413-2244007, 2248888, 2248887,  
E-mail: cs@ravikumardistilleries.com Web site : www.ravikumardistilleries.com  
Extract of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2022 (Rs. in Lakhs)

| Sl. No. | Particulars   | Quarter Ended        |                      | Year Ended           |                      |
|---------|---|----------------------|----------------------|----------------------|----------------------|
|         |   | 31.03.2022 (Audited) | 31.03.2021 (Audited) | 31.03.2022 (Audited) | 31.03.2021 (Audited) |
| 1       | Net Sales / Income from Operations  | 1,605.87             | -                    | 2784.65              | 60.06                |
| 2       | Net profit/Loss for the period (before tax after Exceptional and /or Extraordinary Items*)            | 19.05                | (115.08)             | (488.11)             | (536.61)             |
| 3       | Net profit after Exceptional Items  | 19.05                | (115.08)             | (1,323.98)           | (736.61)             |
| 4       | Total Comprehensive Income After Tax  | 19.05                | (113.20)             | (1,323.23)           | (733.78)             |
| 5       | Equity Share Capital  | 2400.00              | 2400.00              | 2400.00              | 2400.00              |
| 6       | *Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year" | N.A.                 | N.A.                 | 2181.14              | 3448.56              |
| 7       | EPS Basic Diluted   | 0.15 0.15            | (0.46) (0.46)        | (5.45) (5.45)        | (3.04) (3.04)        |

Notes : 1 The above is an Extract of the detailed format of quarterly and yearly results filed with the stock exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (listing obligations and disclosure requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Annual audited Financial Results 31.03.2022 are available on the websites of the Stock Exchange(s) and the company's website at [www.ravikumardistilleries.com](http://www.ravikumardistilleries.com).

2\* Exceptional Items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules.

Place : Pudukcherry Date : 27.05.2022

On behalf of the Board of Directors  
For **Ravi Kumar Distilleries Limited**  
BADRINATH.S. GANDHI  
Executive Director, DIN : 01960087

### BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL BENCH AT CHENNAI

Company Petitions No. CP(CAA)/46(CHE)/2022 and CP(CAA)/47(CHE)/2022

Company Application No. CA/669/CAA/2020 and CA/670/CAA/2020 IN THE MATTER OF THE COMPANIES ACT, 2013 AND

IN THE MATTER OF SECTIONS 230 TO 232 AND OTHER APPLICABLE PROVISIONS OF THE COMPANIES ACT, 2013 READ WITH THE COMPANIES (COMPROMISES, ARRANGEMENTS AND AMALGAMATIONS) RULES, 2016

AND  
IN THE MATTER OF SCHEME OF AMALGAMATION OF INFORMATION INTERFACE INDIA PRIVATE LIMITED ("TRANSFEROR COMPANY") WITH NIYOGIN FITECH LIMITED ("TRANSFEEEE COMPANY") AND THEIR RESPECTIVE SHAREHOLDERS AND CREDITORS

Information Interface India Private Limited

(CIN: U72202TN2000PTC132270)

A company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at M.I.G. 944, Ground Floor, TNHB Colony, 1<sup>st</sup> Main Road, Velachery Chennai, Tamil Nadu - 600042

... **Petitioner / Transferor Company**

### NOTICE

**NOTICE** is hereby given that the Petitioner Company filed Petition vide C.P. No. CP(CAA)/46(CHE)/2022 under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and the Rules thereunder for the directions stated in the application in respect of Scheme of Amalgamation under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions under the Companies Act, 2013 ("CA 2013") between Information Interface India Private Limited ("Petitioner/ Transferor Company") and Niyogin Fitech Limited ("Petitioner/Transferee Company") and their respective shareholders and Creditors ("Scheme") before the Hon'ble National Company Law Tribunal, Chennai Bench ("Tribunal"). By common order dated April 20, 2022 in CP/s/ 46 and 47/CAA/2020, the Tribunal *inter alia* directed the Petitioner Company to publish the notice concerning the Scheme and fixed for hearing before Chennai bench of National Company Law Tribunal on June 22, 2022.

Accordingly, any person desirous of supporting or opposing the said Scheme should send to the Petitioner Company's Advocates, notice of his/her intention, signed by him/her or his/her Advocate, with his/her name and address not later than seven days before the date fixed for the hearing of the Petition. Where he/she seeks to oppose the scheme, the grounds of opposition or a copy of his/her affidavit shall be furnished with such notice. Copy of such notice may simultaneously also be served upon the Petitioner Company. Copies of the application and documents will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same. Dated at Chennai on 27 day of May, 2022

M/s. D.R. Law Chambers, Advocates  
4<sup>th</sup> Floor, Trinity House, New No.18, Old No.11, 4<sup>th</sup> Street, Tirumuthy Nagar, Nungambakkam, Chennai - 600034.

### BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL BENCH AT CHENNAI

Company Petitions No. CP(CAA)/46(CHE)/2022 and CP(CAA)/47(CHE)/2022

Company Application No. CA/669/CAA/2020 and CA/670/CAA/2020 IN THE MATTER OF THE COMPANIES ACT, 2013 AND

IN THE MATTER OF SECTIONS 230 TO 232 AND OTHER APPLICABLE PROVISIONS OF THE COMPANIES ACT, 2013 READ WITH THE COMPANIES (COMPROMISES, ARRANGEMENTS AND AMALGAMATIONS) RULES, 2016

AND  
IN THE MATTER OF SCHEME OF AMALGAMATION OF INFORMATION INTERFACE INDIA PRIVATE LIMITED ("TRANSFEROR COMPANY") WITH NIYOGIN FITECH LIMITED ("TRANSFEEEE COMPANY") AND THEIR RESPECTIVE SHAREHOLDERS AND CREDITORS

Niyogin Fitech Limited

(CIN: L65910TN1988PLC131102)

A Public Company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at M.I.G. 944, Ground Floor, TNHB Colony, 1<sup>st</sup> Main Road, Velachery Chennai, Tamil Nadu - 600042

... **Petitioner / Transferee Company**

### NOTICE

**NOTICE** is hereby given that the Petitioner Company filed Petition vide C.P. No. CP(CAA)/47(CHE)/2022 under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and the Rules thereunder for the directions stated in the application in respect of Scheme of Amalgamation under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions under the Companies Act, 2013 ("CA 2013") between Information Interface India Private Limited ("Transferor Company") and Niyogin Fitech Limited ("Petitioner/Transferee Company") and their respective shareholders and Creditors ("Scheme") before the Hon'ble National Company Law Tribunal, Chennai Bench ("Tribunal"). By common order dated April 20, 2022 in CP/s/ 46 and 47/CAA/2020, the Tribunal *inter alia* directed the Petitioner Company to publish the notice concerning the Scheme and fixed for hearing before Chennai bench of National Company Law Tribunal on June 22, 2022.

Accordingly, any person desirous of supporting or opposing the said Scheme should send to the Petitioner Company's Advocates, notice of his/her intention, signed by him/her or his/her Advocate, with his/her name and address not later than seven days before the date fixed for the hearing of the Petition. Where he/she seeks to oppose the scheme, the grounds of opposition or a copy of his/her affidavit shall be furnished with such notice. Copy of such notice may simultaneously also be served upon the Petitioner Company. Copies of the application and documents will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same. Dated at Chennai on 27 day of May, 2022

M/s. D.R. Law Chambers, Advocates  
4<sup>th</sup> Floor, Trinity House, New No.18, Old No.11, 4<sup>th</sup> Street, Tirumuthy Nagar, Nungambakkam, Chennai - 600034.

### RISHI TECHTEX LIMITED

CIN : L28129MH1984PLC032008

612, V. K. Industrial Estate, 10-14 Pais Street, Byculla (West), Mumbai-400 011  
Tel. No. (022) 23075677 / 23074585, Fax No. (022) 23080022

Email : [info@rishitechtext.com](mailto:info@rishitechtext.com) Website : [www.rishitechtext.com](http://www.rishitechtext.com)

### STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH 2022 (₹ In Lakhs)

| Particulars  | Quarter Ended      |                      |                    | Year Ended         |                    |
|--|--------------------|----------------------|--------------------|--------------------|--------------------|
|  | 31-03-2022 Audited | 31-12-2021 Unaudited | 31-03-2021 Audited | 31-03-2022 Audited | 31-03-2021 Audited |
| Total income from operations   | 2500.77            | 3187.59              | 2924.83            | 10085.75           | 8106.79            |
| Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)  | 72.94              | 72.86                | 110.49             | 209.47             | 60.06              |
| Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)   | 72.94              | 72.86                | 110.49             | 209.47             | 60.06              |
| Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)  | 33.21              | 52.68                | 92.31              | 131.85             | 41.88              |
| Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)] | 32.32              | 52.06                | 92.69              | 130.96             | 42.26              |
| Equity Share Capital   | 739.10             | 739.10               | 739.10             | 739.10             | 739.10             |
| Other Equity excluding Revaluation Reserve   | 2199.32            |                      | 2068.36            | 2199.32            | 2068.36            |
| Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)   |                    |                      |                    |                    |                    |
| Basic  | 0.45               | 0.71                 | 1.25               | 1.78               | 0.57               |
| Diluted  | 0.45               | 0.71                 | 1.25               | 1.78               | 0.57               |

Notes:

- The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the Quarter and Financial Year ended 31<sup>st</sup> March, 2022, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.
- The above Audited financial results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held on 27<sup>th</sup> May 2022 and the Statutory Auditor has conducted audit of the above financial results pursuant to Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015.
- The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with Rule 3 of Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016.
- The previous period's figures have been regrouped / rearranged / reclassified wherever necessary.
- The full format of the Financial Results are available on the stock exchange website and the website of the company i.e [www.rishitechtext.com](http://www.rishitechtext.com)

For **RISHI TECHTEX LIMITED**

Sd/-

**Abhishek Patel**

Managing Director

DIN: 05183410

Rameshwar Media

**VOLTAS**  
A TATA Enterprise

### NOTICE TO SHAREHOLDERS

#### Transfer of Equity Shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF)

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("the Rules"), the **Equity Shares of the Company in respect of which dividend has remained unclaimed or unpaid for seven consecutive years or more are required to be transferred by the Company to the Demat Account of IEPF Authority.**

A list of such shareholders who have not encashed their dividend(s) for seven consecutive years, i.e. for the financial year 2014-15 and subsequent years and whose Equity Shares are liable to be transferred to the Demat Account of IEPF Authority on 3rd September, 2022, is displayed on the website of the Company at [www.voltas.com](http://www.voltas.com) under 'Investor' section. Shareholders are requested to refer to the 'Investor' section to verify the details of unclaimed dividends and the shares liable to be transferred to IEPF.

In compliance with the Rules, the Company has sent individual communication in physical mode to the concerned shareholders at their registered postal address informing them to claim such unclaimed dividend(s). The communication is addressed to those shareholders, whose dividend(s) have remained unclaimed and whose share(s) are liable to be transferred to IEPF on 3rd September, 2022. The respective shareholders are advised to claim such dividend(s) latest by 29th August, 2022.

**Shareholders are requested to note that in case the dividend(s) are not claimed within the due date, the Equity Share(s) in respect of which the dividends have remained unclaimed for 7 consecutive years, shall be transferred to IEPF, without any further notice to the shareholders in the following manner:**

In case the Equity Shares are held:

- In Physical form** – New share certificate(s) will be issued and transferred in favour of IEPF on completion of required procedure in respect thereof. The original share certificate(s) registered in the name of the Shareholder will be deemed to be cancelled and non-negotiable.
- In Demat form** – The Company shall transfer the shares by way of Corporate Action through the Depositories to the demat account of IEPF Authority established by the Central Government.

The concerned shareholders are further requested to note that all future benefits arising on such shares would also be transferred to IEPF Authority.

However, the unclaimed dividend(s) and the Equity Share(s) so transferred to IEPF Authority can be claimed back by the Shareholders, by submitting an online application in the prescribed web-Form IEPF-5 available on the website of MCA at [www.iepf.gov.in](http://www.iepf.gov.in). Physical copy of the said form, duly signed along with e-form submission acknowledgement / challan and requisite documents as stated in web-Form IEPF-5, are required to be sent to the Nodal Officer of Voltas Limited at the Registered Office address mentioned below, for further processing of the claim.

The Shareholders may further note that the details of unclaimed dividends uploaded by the Company on its website shall be treated as adequate notice by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Rules. **No claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend(s) and Equity Shares transferred to the IEPF.**

For further information, the concerned Shareholders may contact the Registrar and Transfer Agent (RTA) of the Company - TSR Consultants Private Limited, Investor Service Section, Unit: Voltas Limited, C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumbai 400083 Tel. No.: +91 22 66568484, Fax No.: +91 22 66568494, Email: [cs-unit@tcplindia.co.in](mailto:cs-unit@tcplindia.co.in)

**VOLTAS LIMITED**

Sd/-

V.P. Malhotra

Nodal Officer and

Vice President -Taxation,

Legal & Company Secretary

Mumbai, 27th May, 2022

#### Registered Office:

Voltas House 'A',  
Dr. Babasaheb Ambedkar Road,  
Chinchpokli,  
Mumbai 400 033.  
Tel. No. : +91 22 6665 6511  
Fax No. : +91 22 6665 6311  
Website : [www.voltas.com](http://www.voltas.com)  
e-mail : [shareservices@voltas.com](mailto:shareservices@voltas.com)  
CIN : L29308MH1954PLC009374



### मौ महामाया सहकारी शक्कर कारखाना मर्यादित, अम्बिकापुर ग्राम-केरता

ई-निविदा विज्ञापन क्रमांक 737

दिनांक 27/05/2022

मौ महामाया सहकारी शक्कर कारखाना मर्यादित अम्बिकापुर ग्राम केरता के 2500 टी.सी.डी. शक्कर कारखाना में स्थापित बगस बेस 06 मेगावाट पावर प्लांट की सरप्लस 2.5 मेगावाट पावर CSPDCL को निर्यात/विक्रय हेतु स्वीच यार्ड निर्माण सम्पूर्ण सामग्री सहित हेतु ई-निविदा निम्नलिखित तिथि अनुसार आमंत्रित की जाती है। इच्छुक फर्म/निविदाकार द्वारा भाग लेने के लिए ई-टेंडर के वेबसाइट में जाकर ई-निविदा हेतु फार्म राशि 5311.00 रुपये (5000 रुपये 311.00 रुपये चिप द्वारा ली जाने वाली सर्विस चार्ज) ऑनलाइन के माध्यम से जमा कर शासकीय ऑनलाइन वेबसाइट (E-Procurement Portal: <http://eproc.cgstate.gov.in>) से फार्म डाउनलोड कर अपलोड कर सकते हैं।

| क्र. | ई-निविदा का विवरण (कार्य का विवरण)  | निविदा प्रपत्र विक्रय/जमा तिथि एवं समय   | निविदा खोलने की तिथि एवं समय                    |
|------|---|--|---|
| 01   | Complete Engineering Drawing, Design, Procurement, Supply, Commissioning, Testing & Trial of Power Export to CSPDCL Work of 2.5MW 11/33 KV Switch Yard Station. (With 02 Year AMC)<br>05 MVA Switch Yard with Power Evacuation System, Synchronization Panel, Safety Panels with Alarm, Cubicles and Elect. Panels. Complete Civil work of Switch Yard/Control Room | दिनांक 28/05/2022 को समय शाम 05.00 बजे से 11/06/2022 को समय दोपहर 12.00 बजे तक फार्म भर कर/अपलोड करने पर मान्य होगा। | दिनांक 11/06/2022 को समय दोपहर 02:00 बजे के बाद |

उपरोक्त ई-निविदा से सम्बंधित विस्तृत जानकारी एवं निविदा प्रपत्र हेतु कारखाने के Website- [www.mahamayasugar.com](http://www.mahamayasugar.com) एवं शासकीय ऑनलाइन वेबसाइट (E-Procurement Portal: <http://eproc.cgstate.gov.in>) पर देखा एवं डाउनलोड किया जा सकता है। एवं कारखाना प्रबंधन द्वारा मात्रा में कमी या वृद्धि किया जा सकता है एवं बिना कारण बताई निविदा निरस्त किया जा सकता है।

प्रबंध संचालक



### Abbott India Limited

CIN: L24239MH1944PLC007330

Regd Office: 3, Corporate Park, Sion-Trombay Road, Mumbai - 400 071

Tel No.: 022-5046 1000/2000/6797 8888 Fax No.: 022-5016 9400

Email id: [investorrelations.india@abbott.com](mailto:investorrelations.india@abbott.com) Website: [www.abbott.co.in](http://www.abbott.co.in)

### NOTICE

Notice is hereby given that Abbott India Limited ("the Company") has, in accordance with the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended from time to time, sent reminder letter to the concerned shareholders at their addresses available with the Company, inter alia providing the manner of claiming their unclaimed/unpaid dividends lying with the Company for a period of seven years from the financial year 2014-15 onwards.

Further, in terms of the said provisions, if the said unclaimed/unpaid dividend is not so claimed by the concerned shareholders, the equity shares held by them along with the unclaimed/unpaid dividends attached shall be transferred to Investor Education and Protection Fund ("IEPF") as per procedure and timelines stipulated in the Rules, without any further notice. No claim shall lie against the Company in respect of said shares and dividend transferred to IEPF Authority pursuant to the said Rules.

The said shares along with dividend transferred to the IEPF pursuant to the said Rules, can be claimed directly from the IEPF Authority by filing an application in Form IEPF-5. Procedure for the same is available on the websites of the Company at [www.abbott.co.in](http://www.abbott.co.in) and on IEPF Authority at [www.iepf.gov.in](http://www.iepf.gov.in).

In case of any queries or for further information, concerned shareholders may contact the Company Secretary at the following address:

**Abbott India Limited**  
Corporate Office:  
16th Floor, Godrej BKC, Plot C - 68, "G" Block,  
Bandra-Kurla Complex, Near MCA Club,  
Bandra (East), Mumbai 400 051  
Tel No.: 022-5046 1000/2000  
Fax No.: 022-5016 9400  
E-mail: [investorrelations.india@abbott.com](mailto:investorrelations.india@abbott.com)

The copy of this notice is also available on the website of the Company at [www.abbott.co.in](http://www.abbott.co.in).

**Abbott India Limited**

Krupa Anandpara

Company Secretary

Membership No.: ACS16536



### The Indian Hume Pipe Co. Ltd.

Registered Office: Construction House, 5, Walchand Hirachand Road, Ballard Estate, Mumbai - 400 001.

CIN: L51500MH1926PLC001255 • Tel: +91-22-2261 8091, +91-22-4074 8181 • Fax: +91-22-2265 6863

E-mail: [info@indianhumpipe.com](mailto:info@indianhumpipe.com) • Website: [www.indianhumpipe.com](http://www.indianhumpipe.com)

### EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022 (₹ in Lakhs)

| Sl. No. | Particulars  | Unaudited                    | Audited                   | Unaudited                    |
|---------|--|------------------------------|---------------------------|------------------------------|
|         |  | Quarter ended March 31, 2022 | Year ended March 31, 2022 | Quarter ended March 31, 2021 |
| 1       | Total Income from Operations   | 39328.52                     | 152509.60                 | 48103.83                     |
| 2       | Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)  | 2672.36                      | 7798.19                   | 5177.24                      |
| 3       | Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)   | 2672.36                      | 7798.19                   | 5177.24                      |
| 4       | Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)  | 1978.13                      | 5779.01                   | 3845.27                      |
| 5       | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 2020.89                      | 5734.29                   | 3944.25                      |
| 6       | Equity Share Capital (face value of ₹ 2/- each)  | 968.94                       | 968.94                    | 968.94                       |
| 7       | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year  | 64052.75                     | 64052.75                  | 59287.40                     |
| 8       | Earnings Per Share (of ₹ 2/- each) (*Not Annualised)   |                              |                           |                              |
|         | a) Basic : (₹)   | 4.08*                        | 11.93                     | 7.94*                        |
|         | b) Diluted : (₹)   | 4.08*                        | 11.93                     | 7.94*                        |

Notes:



